

राज्यातील अकृषि विद्यापीठातील उच्च शिक्षणाशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया व सक्षम प्राधिकारी घोषित करण्याबाबत .

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक-सीईटी-२०१६/प्र.क्र.८४/मशि-२,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई-४०० ०३२.
तारीख: ०७ एप्रिल, २०१६.

वाचा :-

- (१) सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८, दिनांक १७ ऑगस्ट, २०१५,
- (२) शासन अधिसूचना क्र.टीईएम २०१५/सीआर नं.५३६/टिई-४, दि. ११.०३.२०१६,
- (३) शासन अधिसूचना क्र.बी.एड ४६१५/प्र.क्र.२१०/मशि-२, दि.२२.०१.२०१६,
- (४) शासन निर्णय क्र.सीईटी २०१५/प्र.क्र.३७९/मशि-२, दि.०४.१२.२०१५,
- (५) शासन निर्णय क्र.सीईटी २०१५/प्र.क्र.४४०/मशि-२, दि.२८.०१.२०१६.

प्रस्तावना :-

संदर्भाधिन क्र.२ येथील दि.११.०३.२०१६ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ मधील कलम २ (द) अनुसार विभागाच्या अखत्यारितील व्यावसायिक शिक्षणांतर्गत येणारे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले आहेत. सदर अभ्यासक्रमांमध्ये विधी पदवी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भाधिन क्र.३ येथील दि.२२.०१.२०१६ च्या अधिसूचनेद्वारे बी.एड, एम.एड, बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमांना देखील व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार संदर्भातील क्र.४ व ५ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील विधी पदवी व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे (बी.एड, एम.एड, बी.पी.एड, एम.पी.एड) प्रवेश आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे एक खिडकी पध्दतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये चालविल्या जाणाऱ्या विधी पदवी व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे/विभागाचे प्रवेश राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे एक खिडकी पध्दतीने करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये चालविल्या जाणाऱ्या विधी पदवी (३ व ५ वर्षीय) व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे/विभागाचे प्रवेश शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यांच्या मार्फत राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे व केंद्रीभूत प्रवेश

प्रक्रीयेद्वारे एक खिडकी पध्दतीने करण्यात येतील. त्यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा/विभागांचा समावेश राहिल :-

अ.क्र.	विद्यापीठाचा विभाग/अभ्यासक्रमाचे नाव	सामायिक प्रवेश परीक्षेचा स्तर	सक्षम प्राधिकारी
	विधी पदवी	राज्य सामायिक प्रवेश परीक्षा	आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा
	(अ) तीन वर्षीय विधी पदवी		
	(ब) पाच वर्षीय विधी पदवी (इंटीग्रेटेड)		
	शिक्षणशास्त्र	राज्य सामायिक प्रवेश परीक्षा	आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा
	(अ) बी. एड		
	(ब) एम. एड		
	शारिरीक शिक्षण	राज्य सामायिक प्रवेश परीक्षा	आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा
	(अ) बी. पी. एड		
	(ब) एम. पी. एड		

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४०७१५५९४४४५०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रोहिणी भालेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा तथा सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई,
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ३) कुलसचिव, सर्व अकृषि विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य,
- ४) सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण,
- ५) मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ६) मा. राज्यमंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ७) प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
- ८) निवडनस्ती-मशि-२.